THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

REGD OFFICE: SONAWALA BLDG., 2ND FLOOR, 59, MUMBAI SAMACHAR MARG, MUMBAI – 400023. PHONE: 91-22-22661013 EMAIL: inlinch@hotmail.com

CIN No.: L28920MH1956PLC009882

Date: 07.09.2021

To,
The Manager
Dept. of Corporate Services **BSE Limited,**1st Floor, New Trading Ring, Rotunda Building,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Ref: Scrip Code: 504746.

<u>Sub: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Copy of Newspaper Advertisement i.e. Notice of 63rd Annual General Meeting (AGM), Remote e-voting facility and Book Closure.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to the Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 enclosed are the copies of the Newspaper publication informing the Members inter alia regarding the 63rd Annual General Meeting of the Company; Annual Report for financial year 2020-21 and the AGM Notice sent by electronic mode (emails); Remote e-voting and Book Closure, and published in Financial Express and Mumbai Lakshadeep on September 05, 2021.

This is for your information & records.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully

For The Indian Link Chain Manufacturers Limited,

Sudhir Nevatia Managing Director DIN: 00001258

FE SUNDAY

पंजाब नैशनल बैंक 🗳 punjab national bank Circle Office, Stock Exchange Building, Ground Floor, Fortune Tower, Sayajigunj

Vadodara. E-mail: covadgad@pnb.co.in . Phone - 0265 - 2361734

PREMISES REQUIRED

Sr.	Name of Station	District	Carpet area (sq.ft.)		
1	Bodeli	Chhota Udaipur	900 (+/-15%)		
2	Devgadhbaria	Dahod	900 (+/-15%)		
3	Jhalod	Dahod	900 (+/-15%)		
4	Kalol	Panchmahal	900 (+/-15%)		
5	Balasinor	Mahisagar	900 (+/-15%)		
6	Tarapur	Anand	900 (+/-15%)		
7	Dediapada	Narmada	900 (+/-15%)		
8	Mehmadabad	Kheda	900 (+/-15%)		
9	Lunawada	Mahisagar	900 (+/-15%)		

Punjab National Bank invites quotations/offers for above locations from interested landlord/parties having suitable commercial space preferably on ground floor with clear title & willing to construct / modify the premises as per Bank' requirement, may send offer in two separate sealed envelopes (one for TECHNICAL BID and the other for FINANCIAL BID) both kept in an envelope superscribed "Offer for bank premises......." to Circle Head at above mentioned address on or before 20.09.2021 up to 03.00 PM. Government organizations having their own premises can also apply. Bank reserves the right to reject any / all offers without assigning any reason, whatsoever. For complete details, terms and condition & proforma of two bids,

please visit our website: https://www.pnbindia.in/Tenders.aspx

Date: 05/09/2021 Circle Head Circle Office Vadodara Place : Vadodara



GSS Infotech Limited Regd. Office: Wing-B, Ground Floor, N Heights, Plot No. 12, TSIIC Software Units Layout, Madhapur, Serilingampally Mandal, Rangareddy District, Hyderabad-500081, Telangana, India www.gssinfotech.com CIN No: L72200TG2003PLC041860 Tel: 91 40 4455 6600 | E-mail : Company.secretary@gssinfotech.com |

NOTICE TO THE SHAREHOLDERS INFORMING ABOUT 18TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

- Shareholders may note that the 18th Annual General Meeting (AGM) of the Members of GSS Infotech Limited ('the Company') will be held on Thursday, 30 September, 2021 at 10.00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business that is as set out in the Notice of the AGM.
- In view of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read together with circulars dated April 8 2020 and April 13, 2020, and General Circular No. 2/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the AGM through VC or OAVM, without the physical presence of the members at a common venue. In accordance with the MCA Circulars, provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 18th AGM of the Company will be held through VC / OAVM.
- In compliance with the aforementioned MCA circulars and SEBI circular dated 12 May, 2020 and dated January 13, 2021, the notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached there to (i.e. Annual Report 2020-21) will be sent only by electronic mode to those Members whose email IDs are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company or Depositories. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.gssinfotech.com, website of Bigshare Services Pvt. Ltd. the RTA of the Company at www.bigshareonline.com and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited
- only. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting facility system during the AGM are provided in the Notice. Members attending the AGM through VC OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility of casting votes by a Member using an electronic voting system (Remote e-voting) as well as voting during the AGM will be provided by CSDL. A

The members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility

- detailed procedure for voting is provided in the Notice of the AGM. If your e-mail ID is already registered with the Company / RTA / Depositories. login details for e-voting are being sent on your registered e-mail ID. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. In case of a member whose e-mail address is not registered / updated with the
- Company / RTA / Depository Participant(s), please follow the following steps to generate your login credentials a) Members holding shares in physical mode and who have not registered in updated their email address with the Company are requested to register update the same by writing to the Company's RTA, Bigshare Services Pvt.
- Ltd. with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at bsshyd@bigshareonline.com Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) (DPs) are requested to register / update their email addresses with the DPs with whom they
- maintain their demat accounts. c) After due verification, the RTA will forward your e-voting login credentials to
- Members holding shares in demateriliazed mode are requested to intimate all changes pertaining to their bank details, ECS mandates, email addresses, nominations, power of attorney, change of address, name, etc, to their DPs only and not to the Company or RTA. Any such changes effected by the DPs will automatically reflect in the Company / RTAs subsequent records. Members holding shares in physical mode are requested to intimate all such changes to RTA of the Company.

For GSS Infotech Limited

Place: Hyderabad Date: 04 September, 2021

your registered email address.

Amrita Singh Company Secretary

THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

CIN: L28920MH1956PLC009882 Register office: Sonawala Bldg 59, 2" Floor Samachar Marg, Mumbai-400023 Tel No.: 022-22661013 Email: inlinch@hotmail.com Website: www.inlich.com

NOTICE OF 63⁵⁰ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 63° Annual General Meeting ("AGM") of members of The Indian Link Chain Manufacturers Limited will be held on Wednesday, 29' September, 2021, at 03.30 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact business as contained in the notice of

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars"), the 63" AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 has been dispatched through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members are requested to refer the AGM notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and read the instructions for accessing and participating at the 63rd AGM through VC/OAVM.

The notice of 63" AGM and annual report for the financial year 2020-21 are available on the company's website i.e. www.inlinch.com and can be accessed on

the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (www.bseindia.com). The Company is providing e-voting facility, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder for transacting all the business items as mentioned in the Notice of 63" Annual General Meeting of the Company. The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote e-voting for AGM. In case you have queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

All the members are hereby informed that:

1. The e-voting period begins on, September 26, 2021 (09.00 a.m. IST) and ends on September 28, 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

2. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on resolution is cast electronically by the Member, the member shall not be able to change it subsequently.

3. Members holding shares as on cut-off date of September 22, 2021 may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the

63rd AGM through e-voting facility Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID

and Password for exercising their right to vote by electronic means. In case such Member(s) has not updated the respective PAN with the Company/ Depository Participant, the member may approach the Company/RTA as per

details provided in Note no. 13 and 14 of the Notice of AGM. 5. The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting during e-voting period before the AGM date. The

facility for voting through electronic voting system be made available at the AGM and the members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote at the AGM through E-Voting. The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote e-voting for AGM. Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. If any Votes are cast by the shareholders through the e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such shareholders shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the shareholders attending the meeting.

Shareholders who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM

6. All the resolutions (i.e. Ordinary Businesses) as set out in the Notice shall be transacted through electronic voting means only.

In case the members have any queries or issues regarding e-voting, the members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013,

Regulation 42 of LODR the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from 23rd September, 2021 to 29" September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company. By order of the Board

For THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

Place: Mumbai Sudhir Nevatia Date: 04.09.2021 **Managing Director**



VEDANTA LIMITED

CIN: L13209MH1965PLC291394 Regd. Office: 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093 Phone No. +91-22 6643 4500 Fax: +91-22 6643 4530; Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re.1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this Notice. we shall consider issuance of Duplicate Share Certificates thereof:

S.	Name of Shareholder	Folio No.	Shares	Distinctive	Certificate	
No.	Thams or onaronolasi		on and	From	То	No.
1	MR.SAROJ MULLICK					
1.	MRS.LALIMA UMESH SHASTRI	SGL117913	400	862977124	862977523	825852
1 8	MR.UMESH SHASTRI					
2.	MRS. DEVAYANI CHANDRAVADAN SHUKLA	SGL113182	400	863774020	863774419	828200
2.	MR. CHANDRAVADAN BALMUKUND SHUKLA	00L110102	400	000114020	000114413	020200
3.	MR.FREDRICK M FERNANDES	SGL104972	320	865341520	865341839	831434
J.	MRS.CYNTHIA FERNANDES	30L104312	320	000041020	000041009	001404
4.	SHAH GIRISHKUMAR KANTILAL	SGL123947	175	2891871856	2891872030	1100335
					For Vo	danta Limitor

For Vedanta Limited Place: New Delhi Prerna Halwasiya Date: September 5, 2021 **Company Secretary & Compliance Officer**

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188 Regd Office: GSPC Bhavan, Sector - 11, Gandhinagar - 382 010 Tel: +91-79-66701001/23268500

NOTICE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Fax: +91-79-23268506 Website: www.gspcgroup.com, Email: investors.gspl@gspc.in

Twenty-Third Annual General Meeting of the Company through VC / OAVM:-

Notice is hereby given that the Twenty-Third Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Tuesday, 28" September, 2021 at 3:00 P.M. through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5" May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI Circular dated 12" May, 2020 and SEBI Circular dated 15" January, 2021 issued by Securities and Exchange Board of India (SEBI Circulars) to transact the business set forth in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice setting out the Ordinary and Special Business to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto, together with the Audited Financial Statements (Standalone & Consolidated) of the Company for the Financial Year ended 31" March, 2021, and the Reports of the Board of Directors and Auditors thereon, have been sent on 4* September, 2021 through Electronic Mode only to the Members of the Company whose E-mail addresses are registered with the Company's R&TA/Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide above mentioned MCA Circulars and

The aforesaid documents are also available on the website of the Company at www.gspcgroup.com and websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed i.e. The BSE Limited and The National Stock Exchange Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Further, the AGM Notice is also available on the website of the Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

All the documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are available for inspection through electronic mode on the basis of prior request. Members seeking to inspect such documents can send the E-mail to investors.gspl@gspc.in.

Instruction for Remote E-voting and E-voting during AGM:-

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means (E -voting). The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote E-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited or "CDSL" for providing e-voting facilities.

Further, the facility for voting through electronic voting system will also be available at the AGM by electronic means (E - voting). Members attending the meeting who have not cast their vote(s) by Remote E-voting can cast their vote at AGM. The manner of Remote E-voting / E-voting for Shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their E-mail addresses is provided in detail in Notice of the AGM. Members are requested to refer the detailed procedure and E-voting instructions provided in the "Notes" section of the Notice convening the 23" Annual General Meeting for casting their votes electronically on the Resolutions set forth in the Notice.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder:

- Date and time of commencement of E-voting: from 09.00 A.M. (IST) on Friday, 24th September, 2021.
- Date and time of end of E-voting: 05.00 P.M. (IST) on Monday, 27th September, 2021.
- The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time. The Cut-off date for entitlement for E-voting is 21st September, 2021
- A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 21" September.
- 2021 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or E-voting during the AGM. Any person who becomes Members (i.e. Physical Shareholders and non-individual Shareholders holding Shares
- in Demat Mode) of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 21" September, 2021, may obtain the USER ID/Password/necessary guidance by following e-voting instructions being part of Notice which is placed in E-voting section of CDSL Portal i.e. www.evotingindia.com as well as seek further guidance by putting mail request to helpdesk.evoting@cdslindia.com. If the Non-Individual Shareholder is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and Password for casting the vote through remote e-voting. In case of Individual Shareholders holding Shares in Demat Mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 21" September, 2021 may follow steps mentioned in the Notice of the AGM.
- The Members who have cast their vote by Remote E-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their
- The facility for E-voting during the AGM shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting on all or any of the resolutions set out in the Notice can cast their vote at the Meeting.
- The Notice of 23" Annual General Meeting will also be available under the "Investors" Section on the Company's website www.gspcgroup.com and on the E-voting section of CDSL Portal - www.evotingindia.com.
- For any queries/grievances, regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013 at designated Email id: helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.
- Helpdesk for Individual Shareholders holding Securities in Demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSI and NSDI

Depository n.e. obol and nobl.			
Login type	Helpdesk details		
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.comor</u> contact at 022-23058738 and 22-23058542/43.		
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30		

Registration / updation of E-mail IDs and Bank Mandates:-Manner of registering/updating E-mail Ids with R&TA/Depository Participants

- The Members who have not registered their E-mail addresses with the Company's R&TA/Depository Participants can get the same registered by sending following documents by E-mail at einward.ris@kfintech.com or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., KFin Technologies Private Limited ("KFintech"):
- Shareholders holding Shares in Physical mode:
- A signed request letter mentioning your name, folio number and complete address; Self attested scanned copy of the PAN Card; and
- Self attested scanned copy of any document (such as Driving Licence, Passport) in support of the address. Shareholders holding Shares in Demat mode:
- Name and Demat account details (CDSL 16 digit beneficiary ID or NSDL 16 digit DP ID + Client ID);
- Client Master or copy of Consolidated Account statement;
- Self attested scanned copy of the PAN Card; and
- d. Self attested scanned copy of any document (such as Driving Licence, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.
- Shareholders holding Shares in Demat mode are also requested to update their E-mail addresses with their Depository Participants. Manner of registering/updating Bank Mandates:
- The Members holding Shares in Physical Form who have not updated their mandate for receiving the Dividends directly in their Bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive Dividends directly into their Bank account electronically, by sending following details/documents by E-mail at einward.ris@kfintech.com or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., KFin Technologies Private Limited ("KFintech"):
- Name and Branch of Bank in which Dividend is to be received and Bank Account type;
- Bank Account Number allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions; c. 11 digit IFSC Code; and
- Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case Shares are held
- The Members holding Shares in Demat Form are requested to update their Electronic Bank Mandate with their Depository Registration of Mobile No. with Depository Participants:-
- For Non Individual Demat Shareholders: Please update your Mobile No. with your respective Depository Participants.
- For Individual Demat Shareholders: Please update your Mobile No. with your respective Depository Participants only as being mandatory for obtaining login credentials. Record Date for Dividend and manner of payment of Dividend, if declared at the AGM: Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

of Dividend of Rs. 2.00 (i.e. 20%) per Share for the Financial Year ended on 31" March, 2021. The Dividend, if declared at the ensuing Annual General Meeting, shall be paid, on or before, 27" October, 2021 to those Members of the Company whose names appear (a) Beneficial owners as at the close of business hours on Thursday, 9" September, 2021, as per the list to be furnished by the Depositories in respect of the Shares held in electronic form; and (b) as Members in the Register of Members of the Company as on Thursday, 9th September, 2021, after giving effect to all

Regulations, 2015, the Company has fixed Thursday, 9" September, 2021 as the "Record Date" for determining entitlement

valid share transfer in physical form received as at the close of business hours on Thursday, 9" September, 2021. Manner of Payment of Dividend, if declared at the AGM: The Dividend, if approved by the Shareholders at the 23th AGM, will be paid through electronic mode to the Shareholders who have updated their bank details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the

Shareholders who have not updated their bank details, subject to availability of postal services. To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details by following the procedure set out at para 3 above.

For Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar Rajeshwari Sharma Date: 4th September, 2021 Company Secretary

Maharashtra Gramin Bank

(Rule 8 (1) For Movable / Immovable Property

Head Office: Plot No. 42, Gut No. 33 (Part), Golwadi Village, Growth Center, Walui Mahanagar IV, CIDCO, Aurangabad 431 136 Regional Office: 3rd Floor, MTNL Exchange Building, Charai, Thane (W) 400601

Whereas, the undersigned being the Authorised Officer/Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane (Branch: Kadamwakwasti, Perne, Dist-Pune) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No.54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on date calling upon the concerned Borrower / Guarantor fully described to repay the amount mentioned in the notice with further interest, incidental expenses & cost within 60 days from the date of receipt of the said notice. The following borrower /Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted

Borrower / Guarantor and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule No. 8 of the said Rules on following dates described as below.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Movable / Immovable Asset / Property and any dealing with the Movable / Immovable Asset /property will be subject to the charge of Authorised Officer/Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane (Branch: Kadamwakwasti, Perne, Dist-Pune) for the amount given & further interest, incidental expenses and cost.

Description of Movable / Immovable Property

Sr. No.		ower/Guarantors and Loan in Rs. With Boundaries		Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Name of the Branch
1.	Borrower: 1) Mr. Lalaso Mahadev Kengar, 2) Mr. Rajendra Lalaso Kengar, Shriram Srushti, Flat No.401,C- Wing, Fursungi ,Tq- Haveli, Dist - Pune-412308 Loan Account No: 80045234011	As on 11/05/2021 Rs.22,55,986.92 + Unapplied interest, expenses and other charges w.e.f. 01/03/2021	Equitable Mortgage of Flat No 204 admeasuring 402.46 sq.ft. built up on Second Floor, Wing-A in the building known as SHRIRAM SWAPNA-PURTI constructed on Survey No.69/2, 69/3, 69/4 part, situated at village-Fursungi, Taluka Haweli Dist.—Pune, Pin - 4 1 2 3 0 8 Boundaries: North — Passage & Flat No.201, East—A wing flat No. 203, South-Open space & Drive way, West—Staircase		02/09/2021	Kadam- wakwasti Dist- Pune
2.	Borrower: M/s New Life Gas Agency, Prop. Mr. Kuldeep Ananda Walke, At Jai Ratna Niwas, Near Ganesh Mandir, Perne, Tal:Haveli, Dist: Pune Guarantors: 1) Mrs. Vandana Ananda Walke, At Jai Ratna Niwas, Near Ganesh mandir, Perne, Tal: Haveli, Dist: Pune 2) Smt. Archana Ramesh Dhavale, At Kadam vasti, Perne, Tal: Haveli, Dist: Pune Pin code-412216 Loan Account No: 80056296789	12/05/2021 Rs.9,37,762.50 + Unapplied interest, expenses and other charges w.e.f. 01/03/2021	Registered Mortgage of C.T.S. No. 28, Perne village, Tal.Haveli, Dist. Pune Admeasuring 1636 sq. ft. Boundaries: North- By Road, East- Prop. of Shivaji Warpe, West- By Road, South-By Road		01/09/2021	Perne Dist- Pune
3.	Borrower: Mr. Suresh Nana Yevale, At Yewle vasti, Perne, Tal:Haveli, Dist: Pune Guarantors: 1) Mr. Sharad Budharam Warghade, At Bakori, Tal: Haveli, Dist: Pune 2) Mr. Bhausaheb Nana Yevale, At Perne, Tal: Haveli, Dist: Pune Loan Account No: 1)80010461522 2)80061915794	wile vasti, Perne, Pune : 1)Mr. Sharad rghade, At Bakori, Pune leb Nana Yevale, At li, Dist: Pune No: 13/05/2021 Rs. 5,16,425.07 & Rs. 27779/- + Unapplied interest, expenses and other charges No:		13/05/2021	01/09/2021	Perne Dist- Pune

IAU SMALL FINANCE BANK LIMITED A SCHEDULED COMMERCIAL BANK

Place: Thane

Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911RJ1996PLC011381) Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane

As the loan account became NPA therefore the Authorized officer under section 13(2) of "The Securitisation" and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002" had issued 60 days demand notice to the Borrowers/Co-borrowers/Mortgagers/Guarantors (collectively referred as "Borrowers") as given in the table. According to the notice if the borrowers do not deposit the entire amount within 60 days, the amount will be recovered from auction of the mortgage properties/secured assets as given below. Therefore you the borrowers are informed to deposit the entire loan amount along with future interest and expenses within 60 days from the date of demand notice, otherwise under the provisions of 13(4) and 14 of the said Act, the Authorized officer is free to take possession for sale of the mortgage properties/secured assets as given below.

Borrowers to note that after receipt of this notice, in terms of Section 13(13) of the Act, 2002, you are prohibited and restrained from transferring any of the secured assets by way of sale, lease or otherwise, without prior written consent of the secured creditor.

Borrowers attention are attracted towards Section 13(8) r/w Rule 3(5) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 Act that the borrowers shall be entitled to redeem their secured asset upon the payment of the complete outstanding dues as mentioned below before the publication of auction notice, which thereafter shall cease to exist.

Name of the Borrower/ Co-Borrower/ Mortgagor / Guarantor / Loan A/c No.	Date and Amount of Demand Notice Under Sec. 13(2)	Description of Mortgaged Property		
(Loan A/c No.) L9001060115524959 , Baban Sawant (Borrower), Kaveri Ashok Sawant (Co-Borrower),	16-Aug-21 ₹ 9,18,318/- Rs. Nine Lac Eighteen Thousand Three Hundred Eighteen only as on 16- Aug-21	Property Situated At Municipal Corporation Sr No 279/1/B Plot No 1,Shop No. 13 , Ground Floor Goree Shopee Vankteshawar Pala Pune, Baramati. Admeasuring 178 Sqyds		
(Loan A/c No.) L9001070122760200, Pooja (Borrower), Santosh Ghamu Rathod (Co-Borrower),	16-Aug-21 ₹ 20,38,953/- Rs. Twenty Lac Thirty-Eight Thousand Nine Hundred Fifty-Three only as on 16- Aug-21	Property Situated At Development Authority Flat No 501 A Wing 5Th Flr Gat No 1082 And 1083 Tarangana Nakshatra Pune Haveli Admeasuring 597 SqFt		
(Loan A/c No.) L9001060121534436, Friends Collection (Borrower), Vijay Vasant Takalekar (Co-Borrower), Vasant Sakharam Takalekar (Co-Borrower)	16-Aug-21 ₹ 7,63,263/- Rs. Seven Lac Sixty-Three Thousand Two Hundred Sixty-Three only as on 16- Aug-21	Property Situated At Municipal Corporation Sr No 138 2B Ctc No 2459 Guru Krupa Building 3Rd Floor Flat 13 Nr Guru Dwara Pune Haveli Admeasuring 48.44 Sqyds		
(Loan A/c No.) L9001060719807444, Viraa Beauty Studio (Borrower), Manisha Pratap Alhat (Co-Borrower), Asha Hiraman Bodke (Co-Borrower)	16-Aug-21 ₹ 20,67,111/- Rs. Twenty Lac Sixty-Seven Thousand One Hundred Eleven only as on 16-Aug- 21	Property Situated At Municipal Corporation Si No 85 Flat No 12 3Rd Floor Laxman Apartment Solapur Road Pune Haveli Admeasuring 544 SQFT		
(Loan A/c No.) L9001060118515033, V K Rao Tailor (Borrower), Sachin Govind Joijode (Co-Borrower), Seema Kishor Joijode (Co-Borrower)	16-Aug-21 ₹ 21,35,141/- Rs. Twenty-One Lac Thirty- Five Thousand One Hundred Forty-One only as on 16-Aug-21	Property Situated At Municipal Corporation H No 325 Glr No 390 623 Rameja Midas Basement Upper Grd Flr Store No 6A Camp Pune Pune Haveli Admeasuring 180 Sqyds		
(Loan A/c No.) L9001061121064770, Viraa Beauty Studio (Borrower), Asha Hiraman Bodke (Co-Borrower), Manisha Pratap Alhat (Co-Borrower)	16-Aug-21 ₹ 3,85,861/- Rs. Three Lac Eighty-Five Thousand Eight Hundred Sixty-One only as on 16- Aug-21	Property Situated At Municipal Corporation Flat 12 Sr No 85/2,3Rd Floor,Laxman Apartment Hadapsar Pune Haveli Admeasuring 544 SQFT		
(Loan A/c No.) L9001060818521457, Gauri Photos (Borrower), Baban Ashok Sawant (Co-Borrower), Kaveri Ashok Sawant (Co-Borrower)	16-Aug-21 ₹ 6,94,548/- Rs. Six Lac Ninety-Four Thousand Five Hundred Forty-Eight only as on	Property Situated At Municipal Corporation S No 279 Cts No 881 Plot No 1 Shri Vyankateshwara Complex Shop No 13 Gr Flr Baramati Pune Baramati Admeasuring 178		

16-Aug-21 ₹ 3,11,915/-Property Situated At Gram Panchayat 1344 8 (Loan A/c No.) L9001061121751520, Nitin Gaikwad (Borrower), Anil Deepak Rs. Three Lac Eleven Chandan Nagar Pune Haveli Admeasuring Gaikwad (Co-Borrower), Jitendra Dipak Thousand Nine Hundred 1000 Sqyds Gaikwad (Co-Borrower), Malan Deepak Fifteen only as on 16-Aug-Gaikwad (Co-Borrower) 21 (Loan A/c No.) L9001060101055395, 16-Aug-21 ₹ 12,52,557/-Property Situated At Sn. 133 Mno. 664, A/P Balasaheb Mahadeo Ha (Borrower), Rs. Twelve Lac Fifty-Two Phursungi Harpale Aali, Nr. Harpale, Pune Dipali Balasaheb Harpale (Co-Thousand Five Hundred Maharashtra. Admeasuring 1200 Sq Yd Borrower), Suman Mahadev Harapale Fifty-Seven only as on 16-

16-Aug-21

(Co-Borrower), Shubham Balasaheb Aug-21 Harpale (Co-Borrower) (Loan A/c No.) L9001060713477677. 16-Aug-21 ₹ 19,18,992/-(Properti 1) Property Situated At Gram Nitin Gaikwad (Borrower), Malan Rs. Nineteen Lac Eighteen Panchayat 1344 8 Pune Haveli. Admeasuring Deepak Gaikwad (Co-Borrower), Thousand Nine Hundred 1000 Sq Yd (Properti 2) Property Situated At Gat No 2330 New Gat No 13444/8 Renuka Jitendra Dipak Gaikwad (Co-Borrower), Ninety-Two only as on 16-Anil Deepak Gaikwad (Co-Borrower) Park, Pune. Admeasuring 1000 SQFT Aug-21

16-Aug-21 ₹ 9,30,425/-(Loan A/c No.) L9001060119001942, Property Situated At Gram Panchayat Fl No 8 New Manchar Computer (Borrower), Rs. Nine Lac Thirty 2nd Flr D Wing Sr No 168 9 D S No 167 1 Sachin Babanrao Tawhare (Co-Thousand Four Hundred Dream City Phase 2 Manchar Pune Borrower), Sarubai Baban Tawhare (Co-Twenty-Five only as on 16-Borrower) Aug-21 All that part and parcel of Property Situated

(Loan A/c No.) L9001060715303768, 25-08-2021 ₹ 87,23,597/-Mrs. Komal Subhash Karade (Co-Rs. Eighty-Seven Lac Borrower & Legal Heir Of Late Mr. Twenty-Three Thousand Subhash Rajendra Karade), Sujen Five Hundred Ninety-Seven Subhash Karade (Legal Heir Of Late Mr. only as on 10-Aug-21 Subhash Rajendra Karade), Mrs. Komal Subhash Karade (Legal Heir Of Late Mr. Subhash Rajendra Karade), Mrs.

Date: 04/09/2021

Place: Pune

house property no. A2000340 (Old No. 1A-7-0), RCC constructed restaurant or lodge shere, constructed in land property situated at bearing no. 3/10, having N.A land area of 0.02.77R, assessment of Rs. 66.00 Ps, Which is proposed mortgage land area, at Village Shirdi, Taluka- Rahata, Dist.-

Sqyds

Admeasuring 700 Sqyds

the constructed house property is situated

Authorised Officer

AU Small Finance Bank Limited

Narasabai Baburao Karade (Co-Borrower & Mortgagor), Mrs. Sheela Ahmednagar, Maharashtra. Admeasuring Rajendra Karade (Co-Borrower & built up of 6238.80 Sq. Feet Mortgagor), Mrs. Shobha Sham Jadhav (Co-Borrower)

financialexp.epapr.in

Mumbai

शासकीय वैद्यकीय महाविद्या-लयासाठी मनपा सभेत ठराव मंजूर

परभणी, दि. ४ (हिंदुस्थान समाचार) : मागील अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत. सर्वार्थाने मागास असणाऱ्या जिल्ह्यात राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे या मागणीचा म हत्वपूर्ण ठराव महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी एक-मुखाने मंजूर करण्यात आला. महानगर पालिकेने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर अनिता सोनकांबळे या अध्यक्षरथानी होत्या, उपमहापौर भगवानराव वाघमारे गटनेते सय्यद सम्मी माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गूलमीरखान विरोधी पक्षनेते विजय जामकर, आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या सभेत ज्येष्ठ नगरसेवक सचिन देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी स्थापन यासंबंधीचा विशेष ठराव मांडण्यात यावा असा महापौर व उपमहापौर यांना आग्रह केला होता त्या अनुषंगाने उपम हापौर भगवान वाघमारे यांनी या सभेत विषय पत्रिकेवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी सारख्या मागास जिल्ह्यात राज्य सरकारने मंजूर करावे व परभणीकरांना सर्वार्थाने न्याय द्यावा या आशयाचा ठराव मांडला, त्यास अन्य पदाधिकारी व सदस्यांनी जोरदार समर्थन व्यक्त केले.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपेत्रा प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५ $)^{'}$ चे खंड (अ) प्रकरण

ण्डिक्स कॅश फायनान्शियल टेक्नॉलॉजिस प्रायव्हे लिमिटेड, (पुर्वीची माईल्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स नमिटेड) सीआयएन:यु७२२००एमएच १९९९पीटीसी११९१४३ यांचे नोंदणीकृत कार्यालयः सुरक्षा एस, ६वा मजला, ३४/३, अधेरी कुर्ला रोड, चकाला, जे.बी. नगर, अधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९.

....याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या विशेष ु सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातुन राष्ट्रीय राजधार्न** संघ राज्य (एनसीटी) दिल्ली येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा ये म्सल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप[े]व विरोध कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षो रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरू एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) व सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ता-पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत् याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात

> एबिक्स कॅश फायनान्शियल टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटे (पूर्वीची माईल्स सॉफ्टवेअर सोल्यशन प्रायव्हेट लिमिटेड) सही/

अर्जदारांच्या वतीने व करित

दिनांक: ०५.०९.२०२१ ठिकाण: मुंबई डीआयएन:०३५११११६

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून

दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक.

महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे . नेयम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

एबिक्स दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, (पुर्वीची लॉसन ट्रॅव्हल्स ॲण्ड टुर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन:यु६३०४०एमएच **१९९१पीटीसी०६३२५५** यांचे नोंदणीकृत कार्यालय २०१, एलिट स्क्वेअर, पेरीन नरीमन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र-४००००१.याचिकाकत

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की बुधवार, १ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या विशेष , विसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधार्न संघ राज्य (एनसीटी) दिल्ली** येथे स्थलांतरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) व . सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत श्रेनिय मंचालक यांचा पेना-पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात

अर्जदारांच्या वतीने व करित एबिक्स टर्स ॲण्ड टॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटे (पुर्वीची लॉसन ट्रॅव्हल्स ॲण्ड टुर्स (इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) सही/

विकास वम दिनांक: ०५.०९.२०२१ डीआयएन:०३५१११६

PUBLIC NOTICE
BEFORE THE CHARITY COMMISSIONER MAHARASHTRA STATE, MUMBAI

Application No. 1270 of 2018 Sealed Offers are invited by the Trustees of Bombay Gogra Bhiksha Society P.T.R. No. F- 380 for sale of immovable occupied property bearing Survey No. 4/3B2 of the area admeasuring abou 13 gunthaas situate, lying and being at village Sonarpada Dombivli (East) Dist. Thane within the municipal limits of the City of Dombivli. The sale of the property is on 'as is where is basis'.

The sealed offers shall be received by the undersigned at the

address mentioned above within a period of 30 days from the date of publication of this Public Notice. The sealed offers shall be supported by demand draft drawn in favour of the Trust payable at Mumbai for the amount of 25% of the offer amount by way earnest money security deposit.

The offer received after expiry of 30 days from the date o publication and/or without support of demand draft for earnest monev will not be considered.

The prospective bidders may visit the property and inspect the same at their own costs.

The Trustees reserve their right to accept and/or reject all or any of the offers without assigning any reason therefor. The sale is subject to the sanction of Charity Commissioner

Maharashtra State, Mumbai. C/o IMP Powers Ltd. 35-C, Popular Press

Building. Pt. M. M. Malviya Road, Tardeo, Mumbai-400034

(Trustee) Mumbai dated: 5 Sep. 2021 Bombay Gogras Bhiksha Society,

यूनियन बैंक 🕡 Union Bank

दरवाजा क.२. तळमजला. श्रद्धा कॉम्प्लेक्स. शिव मंदिर रोड. अंबरनाथ. जिल्हा ठाणे-४२१५०१.

(नियम-८(१)) ताखा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **यनियन बँक ऑफ इंडिया अंबरनाथ शाखा** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. मनोज रघुनाथ बदेला व श्रीमती ममत मनोज बदेला यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१७,८६,४०८.०० (रुपये सतरा लाख शहाऐंशी हजार चारशे आठ फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार

तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांर्न सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ३ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतलेल

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्दीनुस प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु.१७,८६,४०८.०० (रुपये सतरा लाख श<mark>हाऐंशी हजार चारशे आठ फक्त)</mark> अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ ४८२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ओमकार अपार्टमेंटस्, प्लॉट क्र.१२, सर्व्हे क्र.४३ए, हिस्सा क्र.१०९, सीटीएस क्र.८८०१-ए, गाव वडवली, अंबरनाथ जिल्हा ठाणे-४२१५०१.

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिय दिनांक : ०३.०९.२०२१

जाहीर सूचना

श्रीमती सुनंदा नामदेव कांबळे भा**नता कुनवा नानवय कानळ** नारतीय नागरिक, वय ६४ वर्षे, निवासी पत्ता १, जटाभाई चाळ, डॉ. आंबेडकर नगर, राजु बेडेकर मार्ग ाऊपाडा, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.

निरुद्ध १) दी स्टेट ऑफ महाराष्ट्र, सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२. २) बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई, महापालिका मार्ग, मुंबई. वरील प्रकरणातील सर्व प्रतिवादी किंवा अन्य इतर व्यक्ती. ज्याअधीं वरनामित याचिकाकत्याँनी घोषणेकरित

परोक्त सहाय्य प्रतिवादीं विरोधात उपरोक्त दावा दाखल केला आहे की, **श्री. नामदेव कांबळे** हे १ ऑगस्ट १०१० पासून हरवले असल्याचे कळविल्यानंतर ७ वर्षांपेक्षा अधिक काळाकरिता असे गहित धरण्यात आर् आहे की, त्यांच्यावावत कोणालाही माहिती नाही आणि मृत्यु नाँद पुस्तकात श्री. नामदेव कांबळ यांचे मूत्र म्हणून प्रतिवादींकडून नोंद करण्यात आली. संबंधित च्यक्तीस येथे समन्स देण्यात येत आहे की, दिनांव ८.०९.२०२१ रोजी स.११.००वा. न्यायालय कक्ष क्र.९, १ला मजला, जुनी सचिवालय इमारत, शह दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या न्यायमुर्ती श्रीमती सी.व्ही. पाटील यांच्या न्यायकक्षेसमक्ष त्यांचे म्हणणे किंवा प्रतिसाद सादर करण्यास उपस्थित रहावे आणि वरील दाव्याचे अंतिम निकालाकरिता निश्चित ाकरण म्हणून सूचना देण्यात आलेल्या अधिकृत व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तीश: उपस्थित रहावे आणि सद् ग़वाबाबत संबंधित व्यक्ती उपस्थित न राहिल्यास सदर दावा कोणत्याही प्रतिसाद किंवा म्हणण्याशिवा प्रक्रिये केली जाईल.

((शिक्का)

शहर दिवाणी

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ ई-मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७२११७

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहिती थेथे सूचना देण्यात येत आहे की**, ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ़ास्ट्रक्चर लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. (भाग्रवे) कंपनी जयदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस् ायलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क २०/२०२० दि ५ र 0२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७ १०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वेसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि शरतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स न्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरित होणार आहे. जे भागधारकांना वेगळेपणे ई-मेल केलेले आहे आणि ते कंपनीच्या <u>www.authum.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्य

www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभती व विनिमय मंद्रव (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस माविष्ट) बंद राहतील.

. सदर ३९वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.authum.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज दैनंदिन कामकाजाच्या कार्यालयीन वेळे ंदणीकृत कार्यालयात सदस्यांना निरीक्षणासाठी उपलब्ध होतील

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) संधारित अधिनिया १०९५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०९५ . लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार कंपनीच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करावयाच उरावांवर मतदान करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. सदस्यांना एका ठिकाणाहन विद्यत मतदान ाणालीने (रिमोट ई-बोटिंग) मत देता येईल. ३९व्या एजीएममध्ये विद्युत स्वरूपाने मतदान व रिमोट ई-वोटिंग सुविधा सेवा पुरवठादार म्हणून सेन्ट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा नियुक्त केर्ल आहे. कायद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे

१. नोंद दिनांक अर्थात २७ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भागधारक असलेल्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व इतर दस्तावेज कंपनीने ४ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले आहे

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आपि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनी म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. मयांक अरोरा ॲण्ड कंपनीचे मालक श्री. मयांक अरोरा यांची नियुक्ती

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनाचा सदस्य झाला असल्यास आणि नोंव . २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करून सीडीएसएलकडे कळवावे.

रिमोट ई-बोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत मत देता येणार नाही नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची

नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असेल. एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शन अंतर्गत डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध असलेले भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर कळवावे. विद्युत मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com

वर ई-मेल करावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३. तुमचे ई-मेल कंपनीकडे नोंद करावेत किंवा वेळेवर पत्रव्यवहार मिळण्यासाठी ठेवीदार सहभागीदाराकडे नों

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

दिनांक: ०४.०९.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड

सीआयएन:एल२८९२०एमएच१९५६पीएलसी००९८८२ नोंदणीकृत कार्यालयः सोनावाला बिल्डिंग, २रा मजला, ५९, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३. दूर.:०२२-२२६६१०१३ ई-मेल: inlinch@hotmail.com, वेबसाईट: www.inlinch.com

६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा. रिमोट ई-वोटिंग माहिती व पस्तक बंद करण्याची सचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. भाप्रवे सभेच्या सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)**/अ**न्य टृकश्राव्य**

कोविड–१९ प्रादर्भावामुळे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापढे एमसीए परिपत्रक) ६३वी एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे. २०२० व दिनांक १५ जानेवारी. २०२१ नसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी/तेवीदाराकडे नोंद्र आहेत त्यांना विद्यत स्वरूपाने वार्षिक अहवाल २०२०-२१ व एजीएम सूचना पाठविली आहे. सदस्यांना विनंती आहे की, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत ६ ३व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहितीकरिता व र्र–मेल नोंटणीसाठी एजीएम सचनेचा संदर्भ घ्यावा.

६३वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.inlinch.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनीच्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनीने ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह करार केलेला आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्केन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

१. ई-वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. २. उपरोक्त तारीख व वेळनंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत पुढे बदलत येणार नाही.

३. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ई-वोटिंग सविधेने ६३व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे सर्व विषयावर विद्युत स्वरुपात (ई-वोटिंग) मत देता येईल. ४. वार्षिक अहवाल वितरणानंतर पण पुस्तक बंद होण्यापुर्वी जर सदस्याने शेअर्स प्राप्त केले असतील त्यांनी

विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वितरणासाठी कंपनीकडे अर्ज करावा अशा वेळी सद्यांनी कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे पॅन अद्यायावत करावे, तसेच एजीएम सूचनेचे टीप

क्र.१३ व १४ मध्ये तपशिलानुसार कंपनी/आरटीएकडे अर्ज करावा. ५. एजीएम दरम्यान ई–वोटिंग तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगकरिता प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएममध्ये विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई–वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना ई–वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही/त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्यास पात्र असतील. जर भागधारकांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत दिल्यास आणि

रिमोट ई–वोटिंगने मत देणाऱ्या भागधारकास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल तथापि एजीएममध्ये मत देण्यास पात्र असणार नाहीत.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सभेत सहभागी न झाल्यास सभे दरम्यान ई–वोटिंग सुविधेने दिलेले मत अवैध

६. सर्व ठराव अर्थात (सर्वसाधारण विषय) सूचनेत नमुद असलेले विद्युत मतदान स्वरुपाने विमर्षीत केले

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्नेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

पुढ़े सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, एलओडीआरचे अधिनियम ४२ -नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

> मंडळाच्या आदेशान्वर दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडकरिता

> > सधीर नेवाटीया

व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: ०४.०९.२०२१ ठिकाण: मंबर्ड

ठरवले जाईल. जे भागधारकांना सभेत उपस्थित राहनच दिले पाहिजे.

🖟 POOJA पूजा एंटरटेन्मेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय पूजा हाऊस, १ ला मजला, सीटीएस क्र. ८९२-८९३, जे. डब्ल्यू, मॉरऑट हॉटेलच्या समोर जुहू तारा रोड, जुहू, मुंबई – ४०० ०४९. **दूरध्यनी :** ०२२ – २६१२१६१३/१४ খুরু নার বার, খুরু, ধুখাই – ১০০ ০১ : ধুকোন : ১ (১ বি সার্বিক্রার) । ई–मेल : info@poojaentertainmentandfilms.in सीआयएन क्र. : L99999MH1986PLC040559

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या लागू तत्तुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमें दि ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ (एमसीए परिपत्रके) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएप डी/सीएमडी१/सीआवआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० (सेबी परिपत्रक) बांच्या अनुपालनांतर्गत पूजा एन्टाटेन्मेंट ॲन्ड फिल्म्स् लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ३४ **वी वार्षिक सर्वसाधारण सभा** सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचिना, मंगळवार, दि.२८.०९.२०२१ रोजी दु. ३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी)/अद्रर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

तसेच, एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट/डिपाझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंट्णीकृत आहेत अशा सभासदांना वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना केवळ ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल. पुढे, सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डिपाझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून डिपाझिटरीकडे इन्यराद्वार राज्यन्याप प्रश्न: युक्त, समाराद्वारा कृतया (याच्या समाराप ।इनाइस्टर मादारम्यद्वार माध्यमासूच ।इनाइस्टरमञ्ज त्यांच्या इतेक्स्र्रागिक धारणास्त्रसंस त्यांचा ई-मेल पत्ता, मोबाइल इनामंत्र व बैंक मॅटेड नॉटणीकृत करावा, कारायोध स्वरूपातील मामधारकअसलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रविस्ट्रार व ट्रात्सफर एवंट - मे. बिगाशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचा तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, स्कॅन केलेले प्रमाणपत्र, ओळखीचा पुराव गादींसमवेत investor@bigshareonline.com येथे ई-मेल पाठवाव

तसेच नोंद घ्यावी की, वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट poojaentertainmentandfilms.in सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com व बीएसई लिमिटेडची वेबसाइट http://www.bseindia.com व उपलब्ध आहे. पुढील कोणत्याही चौकशीसाठी सभासद कंपनी/रजिस्ट्रार यांना संपर्क साधू शकतात.

पढे. सभासदांना ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातन विषयांवर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात आली अहो व परोक्ष ई-मतदान व र्रजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाचे तसेच कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरू भागधारक असलेल्या किंवा आपले ई–मेल पत्ते नोंदणीकृत न केलेल्या सभासदांकरिता ई–मतदानाकरिताची लॉग डन अर्हता प्राप्त रण्यासाठीचे स्वरूप/निर्देश सूचनेत दिलेले आहेत.

वरील माहिती ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ

ठिकाण : मुंबई

मुरली मनोहर थन्वी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड सीआयएन:यु५१९०९एमएच१९८२एलसी१४३०६६

PODDAR नोंदणीकृत कार्यालय: युनिट ३-५, नेरू सिल्स मिल्स, मथुरादास मिल कंपाऊंड ना.म.जोशी माग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६६१६४४४४, फॅक्स:०२२-६६१६४४०९, **ई-मेल:**cs.team@poddarhousing.com वेबसाइट:www.poddarhousing.com

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेडच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

ज्पन्या कायदा. २०१३ च्या लाग तरतदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम, सेबी (सची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सहवाचन र्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, दि.०५.०५.२०२० आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (''एमसीए परिपत्रके''), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी परिपत्रके) यांच्यादारे जारी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएमडी/सीएमडी१/सीआयआर/पी २०२०/७९, दि.१२ मे. २०२० आणि सेबी/एचओ/सीएमडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१ ११ दि.१५ जानेवारी, २०२१ यांच्या अनुपालनांतर्गत पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड 'कंपनी'') ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करणारी सूचना गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.०० वाजता एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमन रण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'' च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

रमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी डेपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत ऑहेत अशा सर्व सभासदांना सेबी व वार्षिक अहवालाच्य प्रती इलेक्टॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइत www.poddarhousing.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटस www.bseindia.com www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत. पुढे, सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी, ोएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभागाचे निर्देश व स्वरूप सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कार्यदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमेमध्ये उपस्थि राहणरे सभासद कोरमकरिता गणले जातील.

जगदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले व आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नसलेले सभास कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंटलिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे नोंदवू शकतील. सदर पत्रव्यवहारामध्ये भागधारकाच संपूर्ण तपशील जर्से नाव, संपूर्ण टपाली पत्ता. ई-मेल आयडी. मोबाइल क्रमांक त्याचबरोबर नोंटणीकरण फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्र क्रमांक व विभिन्न क्रमांक, पॅन व आधार कार्डच्या स्कॅन केलेल्य इलेक्टॉनिक/डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेल्या व अजनही आपले ई-मेल पत्ते

ोंदवलेले नसलेल्या भागधारकांनी ते अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसन सचनेत विहित ठरावांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्यासर्व सभासदांना परोक्ष ई-मतदा

सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर कंपनी एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारेही ण्याची विस्तृत प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे. वरील जाहिरात ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच

नाहितीसाठी व लाभार्थी जारी करण्यात येत आहे. पोद्वार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेडकरित

दिनांक : ०३.०९.२०२१

ZODIAC

नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. द्र :: + ९१ - २२ - ४२२३३३३३, फॅक्स : + ९१ - २२ -४२२३३३०० वेबसाईट:www.zodiacventures.in ई-मेल:info@zodiacventures.in,

CIN:L45209MH1981PLC023923

सही/

कंपनी सचिव

सूचना

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत पुर्व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दू.३.००वा. नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरत्दी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार कंपनी/ ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. ४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/an-</u> <u>nual</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती विनंती केल्यास उपलब्ध होतील. ज्याकरिता भागधारणा तपशिलासह into@zodiacventures.in वर कंपनीकडे विनंती पाठवावी.

४०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ४०व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सर्व तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (पुर्वीच शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रा.लि.) यांच्याकडे <u>www.linkintime.co.in/EmailReg/</u> Email Register.html वर पाठवून ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरते नोंद करावेत. पुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र, सदस्याचे नाव व पॅन आधारकार्ड ची स्वसाक्षांकीत rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-

मेलसंबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. सदर माहिती कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएममध्ये मतदान व ई-वोटिंगवरील माहितीकरिता एजीएम सूचनेचे भाग टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपुर्वक वाचाव्यात.

> झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/

> > रुस्तम देब्

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०४.०९.२०२१ फ्रेड्न फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२३९एमएच१९८७पीएलसी०४३६६२ नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा,

मुंबई-४०००३१, दूर.क्र.:+९१ २२ ४०३१८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३१८१३३, ई-मेल:business@fredungroup.com, वेबसाईट:www.fredungroup.com पेथे सूचना देण्यात येत आहे की, **फ्रेडन फार्मास्युटिकल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, ^{न्}७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी,२०२१ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२९ आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

२६व्या एजीएमची सूचना शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.fredungroup.com, स्टॉक एक्सचेँजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभा (एसएस–२) नुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांन विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविदा दिलेली आहे. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया पुढील बाबींची

रिमोट ई-वोटिंग सुविधा शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

नोंद दिनांक अर्थात सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/ सदस्य नोंद् पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मत देण्याची सुविधा उपलब्ध होईल.

जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा

जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असेल आणि/किंवा नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी https://evoting.nsdl.com वर ई-मेल पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत वेळोवेळी सुधारितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे भागधारकांना नोंद करण्यासाठी आणि आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास लाभांश देण्यास पात्र भागधारकांच्या निश्चितीसाठी सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

-ई–वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा

evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा. जर कोणा सदस्यास एजीएमपुर्वी व दरम्यान काही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास खालील व्यक्तींना

कंपनीकरिता श्रीमती अंकिता जोशी

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा (प.), मुंबई-४०००३१

निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकरिता नाव: दिपाली धुरी पद: सक्षम अधिकारी

पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि. क्र.९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट,

जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००११. फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता

सही/-

अंकिता जोशी

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई दिनांक: 04.09.२0२१ सदस्यत्व क्र.एसीएस४३१९३

ई–वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड

CIN: L51900MH1985PLC036794 नोंदणीकृत कार्यालय: बगरी निवास, ५३/५५, एन.एम. पथ, मुंबई-४००००२. कॉर्पोरेट कार्यालय: १२०७/ए, पी.जे. टावर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर:+९१-२२-२२७२०००, वेबसाइट: www.yashtradingfinance.com

ई-मेल: yashtradingandfinancelimited@gmail.com ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की **यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड** (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कंपनी) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता १२०७-ए, पीजे टावर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आयोजित केली जाईल. कंपनीच्या एजीएम बोलाविण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा ट्यवहार करण्यासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालाचे २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासह एजीएम नोटीस व सदस्यांना ई-मतदान प्रक्रिया पाठविणे शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१

वार्षिक अहवाल त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे, ज्यांचे ईमेल लिमिटेडकडे उपलब्ध होते. इतर सदस्यांसाठी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत, वार्षिक अहवाल त्यांच्या नोंदणीकृत पोस्टल पत्त्यावर विहित पद्धतीने पाँठविण्यात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे निमय १२ अन्वये आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नियम ४२ च्या तरतदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी सदस्य नींद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन)

अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग रेग्यूलेशन्स) नियम ४४ नुसार

सभासदाना याद्वारे सूचीत करण्यात येते की, एजीएममध्ये प्रस्तावित ठरावांचे कामकाज

रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वारे सुध्दा पार पाडण्यात

येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. सदर तपशील खालीलप्रमाणे: अ) रिमोट ई-मतदान आणि मतदानाद्वारे मतदानाचा हक्क वापरण्यासाठी, गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (पात्र सभासद) म्हणून, कट ऑफ तारखेनुसार, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपात समभाग असलेले सदस्य कंपनीच्या एजीएम बोलविलेल्या

नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही किंवा सर्व व्यवसायांवर एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.

ब) रिमोट ई-मतदान सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०:०० वाजता सुरू होईल. क) रिमोट ई-मतदान बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.१७:०० वाजता होईल. ड) त्यानंतर मतदान करण्यासाठी रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. एकदा सभासदाने

ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला त्यानंतर ते बदलू दिले जाणार नाही. एजीएम नोटीस पाठवल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाल्यास किंवा कट-ऑफ तारखेच्या म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे रजिस्ट्रार व टान्सफर एजंट, पूर्वो शेअर रजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: यश टेडिंग . अँड फायनान्स लिमिटेड) क्र.९, शिव शक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, तळमजला, जेआर बोरिचा मार्ग, कस्तुरबा हॉस्पिटल समोर, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००११ किंवा ईमेल आयडी वर support@purvashare.com किंवा दूरध्वनी क्र.०२२-

. २३०१२५१८/६७६१ यांना ई-वोटिंगकरिता पत्र लिह शकतात. फ) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, ते एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक बजावू शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिले (ते) सभेला हजर राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार राहणार

ज) संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव सुश्री. सोनम जैन

ई-मतदानासाठी कोणत्याही शंका/तक्रारी किंवा मार्गदर्शनासाठी सदस्या **कु. कृष्ण** मेहता (कंपनी सचिव) यांच्याशी कॉपोरेट कार्यालयात +९१-२२-२२७२०००० येथे संपर्क साधू शकतात किंवा yashtradingandfinancetimate@gmail.com वर लिह शकतात किंवा हेल्प/एफएक्यू सेक्शनअंतर्गत फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ किंवा www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध असेल किंवा संपर्क एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३०.

जर एखाद्या सदस्याला वार्षिक अहवालाची छापील प्रत मिळवायची असेल तर सदस्याकडून विनंती मिळाल्यावर कंपनी ती विनामूल्य पाठवते.

रिमोट ई-मतदानाच्या तपशीलवार प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सदस्य **यश ३६व्या एजीएम सूचनेद्वारे** जाऊ शकतात किंवा ते https://www.evoting.nsdl.com वर एफएक्यु विचारू शकतात, इलेक्टॉनिक मतदानाशी संबंधित कंपनीच्या सदस्यांची कोणतीही तक्रार किंवा शंका

वरील कंपनीच्या तपशीलानुसार कंपनीच्या रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटला देता येईल. कंपनीच्या ३६व्या एजीएमच्या समाप्तीनंतर निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच बरोबर स्क्रूटिनेझरचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.yashtradingfinance.com वर ठेवला जाईल आणि कंपनीच्या इक्विटी समभागांची यादी असलेल्या बीएसई लिमिटेडला

कंपनीचा वार्षिक अहवाल आणि ३६व्या एजीएमला पाठविणारी नोटीस आमच्या वेबसाईटवर www.yashtradingfinance.com वर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कामकाजाच्या कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध असतील.

संचालक मंडळाच्या आदेशानसार यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-कष्णा मेहता कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई तारीख : ३ सप्टेंबर, २०२१